


[Date]

फिलेमोना

Philemon



फिलेमोना

पौलाचे फिलेमोनाला पत्र

1

¹ पौल, जो येशू ख्रिस्तांसाठी कैदी (बंदिस्त) आहे, आणि आमचा भाऊ तीमथ्य यातर्फे, आमचा प्रिय भाऊ व सहकर्मी फिलेमोना, ² आणि आमची प्रिय बहीण आफिया व अर्खिप्प तसेच सहफौजी व तुझ्या घरात असणाऱ्या चर्चला,

³ स्वर्गीक पिता परमेश्वर व आपले स्वामी येशू मशीहा यांच्याकडून (पासून) कृपा व शांति असो.

⁴ आपल्या प्रार्थनांमध्ये, तुझी आठवण करताना मी नेहमी आपल्या परमेश्वर बाअपराध्रत आभार व उपकारस्तुति प्रगट करित असतो. ⁵ येशू व येशूंनी मुक्ति दिलेल्या सर्व विश्वासींशी, तुझ्या प्रेमपूर्ण व्यवहाराविषयी मी ऐकतो की कशा प्रकारे तू त्यांच्यावर प्रेम करतो व त्यांच्याप्रत विश्वास बाळगतोस. ⁶ तुमचे ख्रिस्त येशूंबरोबरचे जे नाते आहे, त्या परिणामी हेरेक उत्तम गोष्ट जी तुम्हामध्ये आहे, आणि त्याविषयीची ओळख व जाणीव झाल्यामुळे तुझा विश्वास जो तू दुसऱ्यांना कळू देतो व त्या इतरांबरोबर सामाईक (सहभागी) असतो, ते तुझे विश्वासाचे सहभागीपण, प्रभावीपणे (हवा असलेला हेतू) क्रियाशील होवो, ⁷ कारण माझ्या लाडक्या फिलेमोना, माझ्या बंधो, मी तुझ्या प्रेमापायी खूप सुखावलो आणि शांतिने व समाधानाने तृप्त झालो, ते अशासाठी की तुझ्याद्वारे ख्रिस्ती विश्वासींचे मन ताजीतवानी (तजेला दिला) झाली आहेत.

⁸ जे काही बरोबर (यशायोग्य) आहे, मला त्याविषयीची आज्ञा देण्याची हिंमत ख्रिस्तांठायी असली तरीही, ⁹ केवळ प्रेमाखातर मज (मी जो) म्हाताऱ्या पौलास, जो आता ख्रिस्त येशूंचा कैदी (च्यासाठी) आहे, म्हणून मला आणखी अधिक बरोबर वाटले, की मी माझे निवेदन प्रेमपूर्वक करावे. ¹⁰ माझा मुलगा अनेसिम, ज्याच्यासाठी मी तुरूंगातच आध्यात्मिक बाप झालो आहे, त्या माझ्या आत्मिक लेकाविषयी मी ही विनंती करतो आहे. ¹¹ यापूर्वी तो तुझ्यासाठी उपयोगी नव्हता, परंतु, आता तो माझ्या व तुझ्यासाठीही उपयोगी आहे.

¹² त्याला मी तुझ्याकडे परत पाठविलेले आहे, म्हणून विनंती आहे की मी केला तसा जणूकाही (माझ्या हृदयासारखाच) तूही त्याचा स्वीकार करावास. ¹³ माझी इच्छा तर अशी होती, की मीच त्याला माझ्या कामासाठी, माझ्याजवळ ठेवून घ्यावे, यासाठीच की आनंदाची वार्ता गाजविण्यासाठी, तुझ्याऐवजी (स्थानी), त्याने माझे साहाय्य करावे, ¹⁴ परंतु, तसे होते तरीही, तुझ्या सल्ल्यावाचून मला काहीही करावयाचे नाहीये, ते फक्त अशासाठी की तुझे उत्तम कार्य (सेवा) जोरजबरदस्तीने (दबावाने) होऊ नये, परंतु, तुझ्या स्वतःच्या इच्छेनुसार व्हावे. ¹⁵ कदाचित याच कारणास्तव त्याने तुला थोडक्या समयासाठी सोडले (वेगळे होणे) असावे, जेणेकरून तू त्याला नेहमी, नेहमीसाठी स्वीकारावे. ¹⁶ मात्र, आता एखाद्या गुलामाप्रमाणे नव्हे, तर सेवकाहून श्रेष्ठ असणाऱ्या एखाद्या भावाप्रमाणे तू त्याचा स्वीकार करावास, ते देखील खास माझ्यासाठी, खरे पाहाता फिलेमोना, तुझ्याकरिता तर तो त्याहूनही श्रेष्ठ (लाडका बंधू) असावा.

¹⁷ यास्तव, जर तू मला तुझा भागीदार (सोबतीचा) मानतोस, तर मग जसा तू मला स्वीकारतोस, तसाच त्याचाही स्वीकार कर. ¹⁸ त्याने तुझे काही नुकसान केले असल्यास वा त्याच्यावर काही कार्य (उसनवारी) असेल, तर ते माझ्या नांवे लिहून दे. ¹⁹ मी पौल, माझ्या स्वतःच्या हाताने असे लिहीतो आहे की मी सर्व काही (कर्ज) परत करेन (फेडेन). फिलेमोना, आता मी तुला असे सांगण्याची गरज नाहीच मुळी, की माझे कर्ज जे तुझ्यावर (खाती लिहिलेले) आहे, ते कर्ज (उसनवारी) तूच आहेस. ²⁰ होय, बंधो, तुझ्यासाठी मी ख्रिस्त येशूंत आनंदी आहे. पहा, प्रभूठायी (कृपाकरून) माझे मन ताजेतवाने (तजेला) कर. ²¹ तुझ्या आज्ञापालनावर मला शंका नव्हे, तर पूर्ण भरंवसा आहे, म्हणून आता मी तुला लिहीतो आहे, याची पूर्ण जाणीव बाळगून, की मी जे काही म्हणतो आहे, त्याहून अधिक तू करशीलच.

²² माझ्याकरिता राहण्याची जागा (थांबण्याचे स्थान) तयार कर, तशी व्यवस्थाच कर, कारण मला भरंवसा (खात्री) आहे, की तुमच्या प्रार्थनांद्वारे, मी तुम्हांस दिला जाईनच, अर्थात माझे येणे तुमच्याकडे नक्की होईल.

²³ ख्रिस्त येशूंत माझा कैदी-मित्र, एपफ्रस तुला सलाम सांगतो आहे. ²⁴ माझा सोबती (सहकर्मी) मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक यांचाही तुला सलाम.

²⁵ मशीहा येशूची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. होय, असेच होवो.